

---

# BBC LEARNING ENGLISH

## English Expressions

### A sticky situation



*This is not a word-for-word transcript*

---

#### **Tejali**

नमस्कार मित्रांनो... English Expressions मध्ये तुमचं स्वागत. हा शो आहे तुम्हाला इंग्रजीतले नवनवीन वाक्प्रचार शिकवणारा शो. आजचा वाक्प्रचार थोडासा विचित्र वाक्प्रचार आहे. असा शो जिथे आपण शिकतो इंग्रजीतले नवनवीन वाक्प्रचार.

फिफी स्टुडिओमध्ये आहे, रॉब ऑफिसात येताना वाटेत काहीतरी काहीतरी घडलं. रॉब त्यामुळे एका sticky situation मध्ये अडकलाय. त्याला १० पौंड हवेत. A sticky situation म्हणजे काय बरं? आणि का हवेत त्याला १० पौंड?

#### **Rob**

(Door opens) Oh hi Feifei... you couldn't lend me £10, could you?

#### **Feifei**

Rob! You're supposed to be presenting this programme. Anyway, what do you need £10 for? And what's that stuff all over your clothes?

#### **Rob**

Well, I was running to get to the studio and I bumped into a woman.

#### **Feifei**

Right... So, what do you need £10 for?

#### **Rob**

Well, you see, she dropped a big box she was carrying and said I would have to pay for the damage – and if I didn't, her daughter would be really upset!

#### **Tejali**

रॉब ऑफिसच्या बाहेर एका बाईला धडकला. धडकला म्हणजे 'bumped into' आणि त्याला आता नुकसान भरपाई म्हणजे द्यावी लागणार आहे. म्हणजे He has to pay for the damage. त्यामुळे फिफिने त्याला १० पौंड उधार द्यावेत असं रॉब म्हणतोय. Lend म्हणजे उधार देणे. फिफी काय म्हणाली यावर?

#### **Feifei**

Oh! Rob, you are in 'a sticky situation'.

**Rob**

A sticky situation? Yes, that's true. You mean I'm in a situation that is difficult to get out of?

**Feifei**

Exactly! Rob, here's £10 - now you can go and un-stick the situation!

**Rob**

Thanks Feifei.

**Tejali**

फिफीने रॉबला sticky situation मधून बाहेर पडण्यासाठी १० पौंड उधार दिले. किती छान ना? चला वाक्प्रचार समजून घेऊ. 'Sticky' म्हणजे खरंतर चिकट आणि 'situation' म्हणजे परिस्थिती. याचा अर्थ असा होतो 'a sticky situation' म्हणजे एखादी कठीण, अवघड, किंवा नाजूक परिस्थिती ज्यातून बाहेर पडणं कठीण. एखादी परिस्थिती sticky म्हणजे कठीण असते; कारण आपण त्यात अडकलेले असतो, Stuck झालेले असतो; आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसतो. रॉबच्या बाबतीत, त्याला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी पैसे द्यावे लागणार होते, पण दर वेळी हे शक्य असतंच असं नाही. कधी माफी मागावी लागते, कधी अप्रिय संभाषण करावं लागतं, तर कधी मदतही मागावी लागते. काही वेळा तर 'sticky situations' मधून बाहेर पडणं अगदी अशक्य असतं. 'Sticky situations' सोबत नेहेमी to be चं रूप वापरतात, जसं की 'It's a sticky situation' किंवा 'to be in a sticky situation'. यासोबत 'get into' आणि 'get out of' पण वापरतात. म्हणजे, 'get into a sticky situation' किंवा 'got out of a sticky situation'.

**Examples**

I'm in a sticky situation – I've got to catch the train to be at work for a meeting but I lost my wallet. To get out of the situation I need someone to lend me enough money for the train.

It was a sticky situation – both drivers said it was the other's fault and neither side would agree on who had caused the accident.

Sarah has got into a sticky situation: she said she'd go to the cinema with Pete but she's also promised to go for a drink with John. She doesn't want to disappoint either of them but she has to choose one.

**Feifei**

So a sticky situation is a difficult, awkward or sensitive situation. (Door opens again) Ah, Rob, you're back...

**Rob**

...yes. She's happy now and is going back to the bakery again.

**Feifei**

The bakery? Why? What was in the box she was carrying?

**Rob**

It was a big birthday cake for her daughter.

**Feifei**

Oh no - you were in a sticky situation in more ways than one!

**Rob**

I suppose I was.

**Tejali**

Let's hope, आता रॉब अजून कुठल्या Sticky situationमध्ये अडकणार नाही. तुम्ही असं कधी अडकलाय का Sticky situationमध्ये? आणि काय केलंत मग त्यातून बाहेर पडायला? चला, पुन्हा भेटू English expressions च्या भागात, असेच नवनवीन वाक्प्रचार शिकायला. तोपर्यंत...Bye!